

हमीपत्र

1. अर्जदाराने हे कबूल केले आहे की या हमीपत्रामध्ये परिभाषित न केलेल्या सर्व मोठ्या लिपीतील संज्ञांचा अर्थ या हमीपत्रात जोडलेल्या कर्जाच्या सामान्य नियम व अटींमध्ये नमूद केल्यानुसार लावला जाईल ("कर्ज अटी") अर्जदाराने या अर्जामध्ये नमूद केलेल्या वित्त सुविधेसाठी मनीव्ह्यू मोबाइल ॲप्लीकेशन मनीव्ह्यू लिमिटेड(पूर्वी 'मनीव्ह्यू प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'व्हिझडएम इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड' म्हणून ओळखले जाणारे) ("प्लॅटफॉर्म") वरील अर्ज फॉर्म च्या माध्यमातून अर्ज केला आहे. अर्जदार असे घोषित करतो की या अर्ज फॉर्ममध्ये दिलेले सर्व तपशील आणि माहिती सर्व बाबतीत खरी, योग्य, पूर्ण आणि अद्ययावत आहे आणि कोणतीही माहिती राखून ठेवलेली नाही. अर्जदारास हे समजले आहे की या अर्जाच्या फॉर्ममध्ये दिलेली माहिती व्हिझडएम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ("व्हिझडएम फायनान्स") अर्जदारास मंजूर करण्याचा निर्णय घेत असेल त्या कर्जाची रचना करेल आणि जर या अर्ज प्रक्रिया करण्याच्या कोणत्याही टप्प्यावर, जर व्हिझडएम फायनान्स यांना अशी माहिती मिळाली की, अर्जदाराने कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती, बनावट कागदपत्रे किंवा फसवी कागदपत्रे दिली आहेत तर ते व्हिझडएम फायनान्सद्वारे अर्जदाराने फेरफार केली आहे असे मानून कारवाई करण्यात येईल आणि व्हिझडएम फायनान्सला हा कर्ज अर्ज त्वरित नाकारण्याचा, कोणत्याही मंजूरी रद्द / मागे घेण्याचा किंवा अर्जाच्या प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर मंजूर केलेले कोणतेही कर्ज परत घेण्याचा अधिकार असेल आणि व्हिझडएम फायनान्स आणि त्याचे कर्मचारी/ प्रतिनिधी/ एजंट्स/ सेवा प्रदाता अशा नकारासाठी किंवा असा नकार अर्जदारास सूचित करण्यास उशीर झाला तर अर्जदाराला कोणत्याही प्रकारे जबाबदार/ कायद्याने बद्ध नसतील (अर्जदाराने रद्द करण्यापूर्वी कोणीही विक्रेता/ सेवा प्रदात्याकडे केलेल्या कोणत्याही पेमेंटसह). अर्जदाराला हे समजले आहे की व्हिझडएम फायनान्स इतर स्त्रोत/एजंट्सकडून वैयक्तिक माहिती देखील मिळवणार आहे अशा हेतूने जे की गोपनीयता धोरणांतर्गत तपशीलवार स्पष्ट केले गेले आहेत आणि अर्जदार त्यासाठी स्पष्टपणे संमती देतात/त्यासाठी कोणताही आक्षेप घेणार नाहीत. अर्जदार पुढे पुष्टी करतो की अर्जदाराला व्हिझडएम फायनान्स कडून वित्त पुरवठा मिळवण्याच्या सर्व अटी आणि नियमांची माहिती आहे. अर्जदार व्हिझडएम फायनान्सला या अर्जातील माहितीचा संदर्भ देण्यासाठी आणि चौकशी करण्यासाठी अधिकृत करतो ज्याला व्हिझडएम फायनान्स आवश्यक मानते, ज्यामध्ये अर्जदाराची बँक खाती असलेल्या बँका/वित्तीय संस्था/ट्रान्सयुनियन सीबील यांचा देखील समावेश आहे. अर्जदार व्हिझडएम फायनान्सला अर्जदाराचे पॅन क्र./प्रत, इतर ओळख/पत्ता पुरावा आणि बँक खात्याचे तपशील वेळोवेळी गोळा करणे, अर्जदाराचा इतर बँक/वित्तीय संस्था यांच्याकडील कर्जाचा तपशील अदलाबदली करणे, आणि वेळोवेळी आवश्यकतेनुसार ब्यूरो रिपोर्ट्स आणि असे इतर अहवाल प्राप्त / व्युत्पन्न करणे यासाठी संमती देतो/अधिकृत करतो आणि या माहितीच्या वापरासाठी व्हिझडएम फायनान्सला जबाबदार धरणार नाही. अर्जदार याची पुष्टी करतो की अर्जदाराविरुद्ध कोणतेही गुन्हेगारी किंवा दिवाळखोरीची कारवाई चालू नाही.
2. अर्जदार घोषित करतो की अर्जदाराने अर्ज गोळा करणाऱ्या व्यक्तीला या अर्जाच्या फॉर्मसह किंवा संबंधात रोख, बेअरर्स चेक किंवा इतर कोणत्याही पद्धतीने काहीही पैसे दिलेले नाहीत. अर्जदार त्याने हा अर्ज गोळा करणाऱ्या व्यक्तीला केलेल्या अशा कोणत्याही पेमेंटसाठी व्हिझडएम फायनान्स किंवा त्याचे कर्मचारी/प्रतिनिधी/एजंट/सेवा प्रदाता यांना जबाबदार ठेवणार नाही.
3. अर्जदार याद्वारे याची पुष्टी करतो की अर्जदारास व्यवहार विषयक माहिती, विविध कर्ज ऑफर योजना किंवा कर्ज प्रचार योजना किंवा व्हिझडएम फायनान्स किंवा मनीव्ह्यूद्वारे प्रदान केलेल्या इतर कोणत्याही जाहिरात योजना यांची माहिती अर्ज फॉर्ममध्ये नमूद केलेल्या मोबाइल क्रमांकावर टेलिफोनिक कॉल किंवा एसएमएस द्वारे किंवा इतर कोणत्याही संप्रेषण पद्धतीद्वारे माहिती दिली जाऊ इच्छित आहे, आणि याद्वारे व्हिझडएम फायनान्स/मनीव्ह्यू आणि त्यांचे कर्मचारी, एजंट, यांना असे करण्यास अधिकृत करत आहे. अर्जदार याची

पुष्टी करतो की टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने नमूद केल्याप्रमाणे नॅशनल डू नॉट कॉल रजिस्ट्री अशा अवांछित संप्रेषणासंदर्भातील कायदे व्हिझडम फायनान्स/मनीव्ह्यू, त्याचे कर्मचारी, एजंट्स आणि/किंवा त्यांचे सहयोगी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अशा संप्रेषण/कॉल/एसएमएस साठी लागू होणार नाहीत. अर्जदारास हे मान्य आहे की अर्जदाराद्वारे व्हिझडम फायनान्स/मनीव्ह्यू एकमेकांपासून स्वतंत्र आहेत आणि मनीव्ह्यूद्वारे तयार/पुरवल्या गेलेल्या परंतु व्हिझडम फायनान्सद्वारे मंजूर/ वितरित न झालेल्या कोणत्याही कर्ज किंवा इतर सुविधेसाठी व्हिझडम फायनान्स कडे कोणताही दावा केला जाणार नाही. अर्जदाराने हे कबूल केले आहे की व्हिझडम फायनान्स कोणत्याही प्रकारे मनीव्ह्यूद्वारे प्रदान केलेल्या कोणत्याही इतर उत्पादन किंवा सेवांच्या संदर्भात कोणतेही प्रतिनिधित्व, वचन, निवेदन किंवा मान्यता देत नाही आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार किंवा बांधील राहणार नाही.

4. अर्जदाराला हे समजले आहे की अर्जदाराला वैयक्तिक डेटाच्या वापरासाठी संमती देणे किंवा नाकारणे, तृतीय पक्षांना प्रकटीकरण प्रतिबंधित करणे, डेटा राखून ठेवणे, वैयक्तिक डेटा संकलित करण्यासाठी आधीच दिलेली संमती रद्द करणे आणि आवश्यक असल्यास, वेळोवेळी मनीव्ह्यूला डेटा हटविण्याची/विसरण्याची सूचना करण्याचा पर्याय आहे, तथापि, अर्जदार याद्वारे स्पष्टपणे आणि अपरिवर्तनीयपणे व्हिझडम फायनान्स/मनीव्ह्यूला अर्जदाराच्या वैयक्तिक माहितीच्या कोणत्याही पैलू/केवायसीचे संकलन, साठवणूक, शेअर करणे, मिळविणे आणि प्रमाणीकरण एकतर थेटपणे किंवा कोणत्याही अधिकृत एजन्सीद्वारे करणे आणि अशी माहिती त्यांचे एजंट्स/कंत्राटदार/सेवा प्रदाता यांना उघड करणे आणि व्हिझडम फायनान्स/मनीव्ह्यूला त्याच्या गोपनीयता धोरणात तपशीलवार दिलेल्या अटीनुसार अशा माहितीचा आवश्यकता असेल तर तसा वापर करणे यासाठी देखील अधिकृत करतो. या संदर्भात, अर्जदार स्पष्टपणे आणि अपरिवर्तनीयपणे व्हिझडम फायनान्स/मनीव्ह्यू यांना अर्जदाराची वैयक्तिक ओळख माहिती/केवायसी गोळा करण्यासाठी, वापरण्यासाठी, सत्यापित करण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी अधिकृत करतो.
5. अर्जदार पुष्टी करतो की अर्जदाराने कर्जाच्या अटी वाचल्या आणि समजून घेतल्या आणि स्वीकारल्या आहेत.
6. अर्जदार पुष्टी करतो की अर्जदार हा व्हिझडम फायनान्सचे संचालक किंवा वरिष्ठ अधिकारी यांचा नातेवाईक/संबंधित घटक नाही.
7. कोणतीही डीफॉल्ट घटना घडल्यानंतर व्हिझडम फायनान्सला कर्जाच्या अटीमध्ये ठरवून दिलेली आणि अर्जदाराने मान्य केलेली त्यांना योग्य वाटेल अशी कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार असेल.
8. अर्जदार पुढे असे घोषित करतो की अर्जदार इंग्रजी भाषेशी पारंगत आहे किंवा त्यांनी इंग्रजीमध्ये पुरेसे प्रवीण असलेल्या सल्लागाराशी सल्लामसलत केली आहे, जेणेकरून अर्जदाराला या हमीपत्राच्या अटी आणि कर्जाच्या अटी आणि इतर कोणतीही सुविधा संबंधित कागदपत्रे समजून घेता येतील. अर्जदार पुष्टी करतो की अर्जदार सुविधेशी संबंधित सर्व संप्रेषणे इंग्रजीमध्ये प्राप्त करण्यास प्राधान्य देतो. याशिवाय अर्जदाराला हे समजले आहे की जर अर्जदाराला हा दस्तऐवज किंवा सुविधेशी संबंधित इतर कोणतेही दस्तऐवज इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेत भाषांतरित केले असल्यास आणि भाषांतरित आवृत्तीचा अर्थ इंग्रजी आवृत्तीपेक्षा वेगळा असल्यास, ही आवृत्ती सुविधेच्या अटी नियंत्रित करेल.
9. अर्जदार याद्वारे नमूद करतो की अर्जदार हा यूएसए किंवा इतर कोणत्याही इतर परदेशी देशाचा नागरिक नाही आणि अर्जदार हा जन्म/निवास आणि नैसर्गिकीकरणानुसार भारतीय नागरिक आहे आणि अर्जदाराने यापूर्वी भारताचे नागरिकत्व सोडले नाही किंवा त्यास त्यापासून वंचित ठेवले गेलेले नाही. अर्जदार पुढे पुष्टी करतो की अर्जदार हा एफएटीफ ने परिभाषित केल्यानुसार राजकीयदृष्ट्या उघड व्यक्ती नाही.
10. अर्जदार सहमत आहे आणि हे समजतो की प्लॅटफॉर्मवर जाहिरात केलेली विमा आणि/किंवा कोणतीही तृतीय-पक्ष उत्पादने/सेवा या अर्जाच्या फॉर्मच्या प्रक्रियेसाठी आणि याखालील सुविधेचे वितरण करण्याच्या उद्देशाने अनिवार्य नाहीत. अर्जदार कबूल करतो की प्लॅटफॉर्मवरील असा विमा आणि/किंवा इतर उत्पादनांसह प्राप्त/प्रचार

केलेली कोणतीही तृतीय-पक्ष उत्पादने/सेवेचा लाभ घेणे हे संपूर्णपणे अर्जदाराच्या विवेकावर अवलंबून असेल. जर निवड केली असेल तर, अर्जदार याद्वारे व्हिझडम फायनान्सला संबंधित रक्कम कापून उरलेली रक्कम विमा कंपनी/तृतीय पक्षाकडे हस्तांतरित करण्यासाठी आणि विमा कंपनीकडून दाव्याप्रती प्राप्त होणारा कोणताही परतावा/पेमेंट (ज्या पद्धतीने वर्णन केले आहे) माझ्या व्हिझडम फायनान्सकडे बाकी असलेल्या सुविधेप्रती समायोजित करण्यासाठीची संमती देतो.

11. अर्जदार याची दखल घेतो आणि समजतो की हा अर्ज सादर करणे सुविधेची हमी देत नाही आणि व्हिझडम फायनान्स कधीही आवश्यक असल्यास अशा कोणत्याही अतिरिक्त माहिती किंवा कागदपत्रांची विनंती करू शकते
12. अर्जदार याची पुष्टी करतो की ते कर्ज दस्तऐवजांचा मानक मसुदा प्रादेशिक भाषांमध्ये येथे पाहू शकतात: <https://whizdmfinance.com/vernacular-disclosure-of-loan-documents/>। जर अर्जदारांना त्यांच्या कर्ज दस्तऐवजांची विशिष्ट प्रादेशिक भाषेत प्रत हवी असेल, तर त्यांनी आमच्या ग्राहक सहाय्यता टीमशी संपर्क साधावा.

कर्जासाठी सामान्य नियम व अटी

व्हिझडम फायनान्स द्वारे कर्जासाठी सर्वसाधारण नियम व अटी ("कर्ज अटी") ज्याचे नोंदणीकृत कार्यालय क्र. १७/१, ३ रा मजला, द अँड्रेस बिल्डिंग, आउटर रिंग रोड, मराठाहल्ली, कडुबिसेनाहल्ली, बेंगळुरु - ५६०१०३ येथे आहे. ('व्हिझडम फायनान्स' चा अर्थ आणि त्याचे उत्तराधिकारी आणि नियुक्त यांचा समावेश असेल)

1. परिभाषा

या कर्ज अटी आणि कर्ज अर्ज फॉर्ममध्ये समाविष्ट असलेल्या अटी आणि अभिव्यक्ती खालीलप्रमाणे परिभाषित केल्या आहेत:

- 1.1 "लागू कायदे" म्हणजे असा अर्थ आहे आणि त्यात समाविष्ट आहे कोणताही पारित कायदा, कायदा, नियमन, अध्यादेश, नियम, निर्णय, कायद्याचा नियम, आदेश, फर्मान, स्वीकृतता, मंजूरी, निर्देश, मार्गदर्शक तत्त्वे, धोरण, आवश्यकता किंवा इतर सरकारी निर्बंध किंवा कोणत्याही वैधानिक किंवा नियामक प्राधिकरणाद्वारे वरीलपैकी कोणतेही व्याख्या किंवा प्रशासनाद्वारे निर्णय किंवा निर्धाराचा कोणताही समान प्रकार, जो या कर्जाच्या अटींच्या तारखेला किंवा त्यानंतर प्रभावी असेल आणि प्रत्येक बाबतीत सुधारित होईल त्याप्रमाणे असेल.
- 1.2 "अर्जाचा फॉर्म" म्हणजे विहित फॉर्ममधील अर्ज जो कर्जदाराने वेळोवेळी व्हिझडम फायनान्सकडे वित्तपुरवठा मिळवण्यासाठी सादर केला आहे
- 1.3 "कर्जदार" म्हणजे मंजूरी पत्र आणि/किंवा/मुख्य तथ्य पत्रक "केएफएस" मध्ये वर्णन केल्याप्रमाणे कर्जदार;
- 1.4 "कर्जदाराची देणी" म्हणजे कर्जदाराने व्हिझडम फायनान्सला देय असलेली सर्व रक्कम, ज्यामध्ये थकीत कर्जाची रक्कम, व्याज, थकीत शुल्क, इतर सर्व शुल्क, खर्च आणि वेळोवेळी थकबाकी असलेले खर्च यांचा समावेश होतो;
- 1.5 "व्यवसाय दिवस" चा अर्थ असा दिवस असेल की ज्यामध्ये सामान्य कामकाजाच्या तासांचा समावेश असेल, ज्या दिवशी शेड्युलड बँकांचे बंगलोर, भारत येथे कामकाज सुरू असते.
- 1.6 "क्लिंग-ऑफ कालावधी" म्हणजे केएफएस अंतर्गत निर्दिष्ट केलेला कालावधी;
- 1.7 "देय तारीख" म्हणजे अशी तारीख ज्या तारखेला कर्जदाराच्या थकबाकीच्या परतफेडीसाठी कर्जदाराकडून व्हिझडम फायनान्सला परतफेडीच्या वेळापत्रकानुसार आणि/किंवा केएफएसनुसार रक्कम देय आहे;
- 1.8 "ईएमआय" म्हणजे मुदत कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि वित्तपुरवठा कागदपत्रांनुसार व्याज भरण्यासाठी कर्जदाराने भरायची असणारी समान मासिक रक्कम;
- 1.9 "सुविधा/मुदत कर्ज" म्हणजे व्हिझडम फायनान्स द्वारे कर्जदाराला मंजूर केलेली आणि वितरीत केलेली कर्जाची रक्कम जी वित्तपुरवठा कागदपत्रांच्या नियम व अटीनुसार असेल.
- 1.10 "वित्तपुरवठा दस्तऐवज" म्हणजे या कर्जाच्या अटी, कर्जाचा अर्ज, केएफएस, पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी, याच्या संलग्नकांसह आणि कोणतीही कागदपत्रे, डीड, घोषणापत्र किंवा कर्जदाराने अंमलात आणलेले किंवा व्हिझडम फायनान्स द्वारे वेळोवेळी दुरुस्त केल्यानुसार इतर कोणतेही साधन;
- 1.11 "व्याज" म्हणजे केएफएस मध्ये नमूद केल्यानुसार मुदत कर्जावर आकारले जाणारे व्याज, जे येथे प्रदान केल्यानुसार वेळोवेळी बदलांच्या अधीन आहे;
- 1.12 "मुख्य तथ्य निवेदन" किंवा "केएफएस" म्हणजे व्हिझडम फायनान्स आणि कर्जदार यांच्या दरम्यान कार्यान्वित केलेला दस्तऐवज ज्यामध्ये व्याज दर, थकीत शुल्क, मुदत, ईएमआय आणि आवश्यकता असेल अशा तपशिलांचा समावेश आहे परंतु ते त्यापुरते मर्यादित नाही आणि या कर्जाच्या अटींना म्हणून जोडलेले आहे;
- 1.13 "गंभीर प्रतिकूल परिणाम" म्हणजे अशी कोणतीही घटना किंवा परिस्थिती, जी व्हिझडम फायनान्सच्या मते:

- i. कर्जदाराची देय रक्कम भरण्याच्या कर्जदाराच्या क्षमतेवर गंभीर आणि प्रतिकूल परिणाम करण्याची शक्यता आहे;
 - ii. आर्थिक दस्तऐवजांतर्गत असलेल्या कर्जदाराच्या सर्व किंवा काही दायित्वे पूर्ण करण्याच्या किंवा अन्यथा पालन करण्याच्या क्षमतेवर गंभीर आणि प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे;
 - iii. व्यवसाय, ऑपरेशन्स, मालमत्ता, स्थिती (आर्थिक किंवा इतर काही) किंवा कर्जदाराच्या संभावनांवर गंभीर किंवा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे; किंवा
 - iv. परिणामी कोणताही वित्तपुरवठा दस्तऐवज कर्जदाराप्रती त्यातील अटींमुळे कायदेशीर, वैध आणि बंधनकारक आणि अंमलबजावणी करण्यायोग्य नसण्याची शक्यता आहे.
- 1.14 "थकबाकी शुल्क"/"दंड शुल्क" म्हणजे केएफएस मध्ये विहित केलेले दंड शुल्क जे त्यांच्या संबंधित देय तारखांना न भरलेल्या सर्व बाकी रकमेवर देय असते;
- 1.15 "उद्देश" म्हणजे केएफएस अंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार व्हिझडम फायनान्स कडून मुदत कर्ज मिळविण्याचे कारण.
- 1.16 "परतफेडीचे वेळापत्रक" याचा अर्थ या कर्जाच्या अटींमध्ये जोडलेले परिशिष्ट मध्ये दिलेले वेळापत्रक असेल ज्यामध्ये कर्जदाराने घेतलेल्या सुविधेच्या परतफेडीसाठी कर्जदाराद्वारे भरल्या जाणाऱ्या ईएमआयच्या वेळापत्रकाचा तपशील असेल.
- 1.17 "एसएमए" म्हणजे आरबीआय परिपत्रक डीबीआर. क्र. BP.BC.45/21.04.048/2018-19 दिनांक 7 जून 2019 द्वारे परिभाषित केलेले विशेष उल्लेख खाते

या कर्जाच्या अटींमध्ये, (a) एकवचनी शब्द प्रयोगामध्ये अनेकवचनी अंतर्भूत आहे (आणि त्याविपरित) आणि (b) लिंगाच्या संदर्भामध्ये स्त्री, पुरुष आणि तटस्थ लिंगांचा समावेश असेल.

2. वितरण

- 2.1 व्हिझडम फायनान्स कर्जदाराने दिलेल्या सादरीकरणांवर आणि हमींवर आणि कर्जदाराने येथे सादर केलेल्या कर्ज अर्जाच्या अनुषंगाने कर्जदाराने सादर केलेली इतर सर्व माहिती, तपशील, स्पष्टीकरणे आणि घोषणा, जर असेल तर यावर अवलंबून राहून, कर्जदाराला मुदत कर्ज उपलब्ध करून देईल आणि मुदत कर्जाच्या कालावधी दरम्यान वेळोवेळी व्हिझडम फायनान्सद्वारे कर्जदाराला कळवलेल्या नियम व अटींवर आणि अशा इतर नियम व अटींवर कर्जदाराला उपलब्ध करून देईल. कर्जदार याद्वारे सादर करतो आणि वचन देतो की मुदत कर्जाचा वापर केवळ मंजूरी पत्र/केएफएस मध्ये नमूद केलेल्या उद्देशासाठी केला जाईल आणि मुदत कर्ज किंवा त्याचा काही भाग कर्जदाराद्वारे कोणत्याही अनैतिक, बेकायदेशीर आणि/किंवा सट्टा उद्देशासाठी वापरला जाणार नाही. कर्जदार, व्हिझडम फायनान्सच्या विनंतीनुसार, मुदत कर्जाच्या रकमेच्या वापरासंबंधी आवश्यक असलेले सर्व तपशील आणि पुरावे सादर करेल.
- 2.2 कर्जदाराने मंजूरी पत्र/केएफएस मध्ये उल्लेख केल्यानुसार परतावा न करण्यायोग्य प्रक्रिया शुल्क, लागू असल्यास करासह, भरावे लागेल. कर्जदार पुढे सहमत आहे की जर कर्जदाराने मुदत कर्जासोबत कोणतेही विमा उत्पादन निवडले असेल, तर अशा विम्याचा विमा हप्ता मुदत कर्जाच्या रकमेतून वितरणाच्या वेळी वजा केला जाईल. त्यानुसार, कर्जदार व्हिझडम फायनान्सला मुदत कर्जाच्या रकमेतून लागू करासह ही रक्कम वजा करण्यासाठी आणि कर्जदाराला फक्त शिल्लक रक्कम वितरित करण्यास अधिकृत करतो. कर्जदार याद्वारे पुष्टी करतो की अशा शुल्काची वजावट न करता, कर्जदार व्हिझडम फायनान्सला संपूर्ण मुदत कर्जाची रक्कम व्याज, थकीत शुल्क आणि केएफएस अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या लागू करासह परतफेड करण्यास

जबाबदार असेल.

- 2.3 केएफएस मध्ये नमूद केल्याप्रमाणे, कुलिंग-ऑफ कालावधीत कोणत्याही दंडाशिवाय, मुद्दल आणि समानुपातिक वार्षिक टक्केवारी दर (एपीआर) भरून कर्जदाराला केएफएस मध्ये उघड केल्यानुसार मुदत कर्जातून बाहेर पडण्याचा पर्याय असेल. तथापि, व्हिझडम फायनान्स द्वारे आकारले जाणारे प्रक्रिया शुल्क आणि इतर वैधानिक शुल्क परत न करण्यायोग्य असतील. कुलिंग-ऑफ कालावधीच्या समाप्तीनंतर कर्जदाराने केलेले कोणतेही प्रीपेमेंट या कर्जाच्या अटीच्या कलम 3.5 च्या अधीन असेल.

3. व्याज आणि परतफेड

- 3.1 कर्जदार थकीत मुदत कर्जावरील व्याज आणि मंजूरी पत्र/केएफएस मध्ये दिलेल्या इतर सर्व रकमेवर व्याज देईल. कर्जदार वितरणाच्या तारखेपासून ते ईएमआय ("ब्रोकन पिरियड इंटरेस्ट") सुरू होण्याच्या तारखेपर्यंत, जे तुमच्या पहिल्या ईएमआय मध्ये जोडले जाईल, त्या तारखेपर्यंत मुदतीचे कर्ज व्याजदराच्या अधीन असेल हे देखील मान्य करतो. तथापि, अशा प्रकरणांमध्ये, देय तारखेला हप्ता भरला नाही तर, सर्व थकीत रकमेवर केएफएस मध्ये नमूद केल्यानुसार विहित दराने बाकी असलेले शुल्क जमा केले जाईल, ज्याची गणना पेमेंटसाठी संबंधित देय तारखांपासून केली जाईल आणि जर कर लागू असतील तर त्यांच्या अधीन असेल. व्हिझडम फायनान्सद्वारे निर्धारित केल्यानुसार किंवा ईएमआय वर आकारले जाणारे कोणतेही दर, कर, शुल्क, आयात, शुल्क आणि पैसे यांच्या वाढीमुळे ईएमआय स्वयंचलितपणे वाढेल. वर उल्लेख केल्याप्रमाणे दर, कर, शुल्क, लादलेले शुल्क आणि पैसे यातील वाढ या करारांतर्गत मंजूर मुदत कर्जाचा भाग बनतील.
- 3.2 प्रत्येक ईएमआय वेळेवर भरणे हे या कराराचे सार आहे. कर्जदार कबूल करतो की त्याला/तिला ईएमआय ची गणना करण्याची पद्धत समजली आहे आणि त्यावर विवाद होणार नाही. ईएमआय केवळ मूळ थकबाकी आणि त्यावरील व्याजासाठी असेल आणि त्यात कोणतेही थकीत शुल्क किंवा कर्जदाराकडून वित्तपुरवठा दस्तऐवजांच्या अनुषंगाने देय असलेले कोणतेही शुल्क समाविष्ट नसेल.
- 3.3 वित्त पुरवठा दस्तऐवजांमध्ये इतरत्र काहीही नमूद केलेले असूनही, कोणताही गंभीर प्रतिकूल परिणाम घडल्यानंतर किंवा डीफॉल्टची कोणतीही घटना घडल्यानंतर, कर्जदाराने यासाठीचे अशा प्रकारचे थकबाकी शुल्क भरावे जे केएफएस मध्ये नमूद केलेल्या व्याजा पेक्षा जास्त आणि त्यावर आकारले जाईल. या व्यतिरिक्त, कर्जदाराकडून पेमेंट गोळा करण्याच्या प्रक्रियेत घेतलेल्या किंवा सहन केलेल्या कायदेशीर शुल्कासह, सर्व किमती आणि खर्चाची परतफेड करण्यासाठी देखील कर्जदार जबाबदार असेल. या कलमामध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे व्हिझडम फायनान्सला लागू कायद्यांतर्गत किंवा अन्यथा उपलब्ध असलेल्या इतर अधिकारांवर प्रतिकूल परिणाम होणार नाही. थकीत शुल्क भरल्याने कर्जदाराची त्यांच्याद्वारे वेळेवर पेमेंट करणे किंवा डीफॉल्टच्या संदर्भात व्हिझडम फायनान्सच्या इतर कोणत्याही अधिकारांवर परिणाम यासह वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत असलेल्या इतर कोणत्याही दायित्वांमधून सुटका होणार नाही.

3.4 वित्त पुरवठा दस्तऐवजांमध्ये इतरत्र काहीही नमूद केलेले असूनही, कोणताही गंभीर प्रतिकूल परिणाम किंवा डीफॉल्टची कोणतीही घटना घडल्यानंतर, व्हिझडम फायनान्सने, त्याच्या विवेकबुद्धीनुसार आणि नियुक्त केल्याच्या कोणत्याही कारणांशिवाय, अशा गंभीर प्रतिकूल परिणामाच्या तारखेपर्यंत किंवा डीफॉल्टच्या घटनेच्या तारखेपर्यंत सर्व कर्जदाराच्या थकबाकीची त्वरित परतफेड करण्याची मागणी करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. कर्जदाराने अशा मागणीच्या 15 (पंधरा) दिवसांच्या आत, विलंब किंवा हरकत न घेता, अशा रकमेचा भरणा करावा.

व्हिझडम फायनान्स व्याज दरामध्ये बदल करण्यासाठी पात्र असेल, तशी आवश्यकता असल्यास, कोणत्याही लागू कायद्यानुसार आणि व्हिझडम फायनान्स थकित मुदत कर्ज आणि त्यावरील व्याजाच्या परतफेडीसाठी ईएमआय / ईएमआय च्या संख्येची पुनर्गणना करू शकते. व्हिझडम फायनान्सद्वारे कर्जदाराला कळवलेला असा कोणताही बदल अंतिम असेल आणि कर्जदाराला बंधनकारक असेल आणि असा बदल केवळ भविष्यलक्षी रीतीने केला जाईल. अशी घटना घडल्यास, केएफएस च्या तरतुदी असूनही, कर्जदार अशा सुधारित दरावर व्याज देण्यास सहमत आहे आणि या कराराचा अर्थ असा केला जाईल की असे सुधारित दर व्याज म्हणून येथे स्पष्टपणे नमूद केले आहेत, आणि कर्जदाराने व्हिझडम फायनान्सला अशी रक्कम परतफेड किंवा अदा करावी जी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मुदत कर्जावर आकारली जाते आणि व्हिझडम फायनान्सने केंद्र किंवा राज्य सरकारला व्याजावरील कर (आणि/किंवा इतर शुल्क) म्हणून दिलेली असेल किंवा देय असेल जे व्हिझडम फायनान्स द्वारे करण्यास सांगितले जाईल. असा बदल होण्याची घटना झाल्यास कर्जदारास अशा बदलाच्या 30 (तीस) दिवसांच्या आत, जमा झालेल्या व्याजासह (लागू असल्यास) संपूर्ण थकित मुदत कर्ज, कोणत्याही पूर्वपेमेंट दंडाशिवाय, प्रीपे करण्याचा अधिकार असेल. जर कर्जदाराला क्लिंग-ऑफ कालावधीनंतर मुदत कर्जाची रक्कम प्रीपे करायची असेल, तर कर्जदाराला देय असलेला कोणताही प्रीपेमेंट दंड व्हिझडम फायनान्सच्या विवेकबुद्धीनुसार असेल आणि व्हिझडम फायनान्स द्वारे कर्जदाराला सूचित केले जाईल.

3.5 कर्जदार या कर्जाच्या अटीनुसार आणि केएफएस मध्ये नमूद केल्याप्रमाणे यासंदर्भातील अटी आणि प्रीपेमेंट शुल्क, जर असेल तर, कोणत्याही ईएमआय/टर्म लोनचे प्रीपेमेंट करू शकतो.

3.6 कर्जदार सर्व व्याज, कर, कर्तव्ये, उपकर, शुल्क आणि इतर प्रकारचे कर सहन करील, मग ते आता किंवा भविष्यात लागू असले तरी, फायनान्सिंग दस्तऐवजांतर्गत व्हिझडम फायनान्सला केलेल्या कोणत्याही पेमेंटच्या संदर्भात कोणत्याही कायद्यानुसार कोणत्याही वेळी देय असेल. जर हे व्हिझडम फायनान्स द्वारे खर्च केले गेले असतील, तर ते कर्जदाराकडून वसूल केले जातील आणि पैसे भरल्याच्या तारखेपासून प्रतिपूर्ती होईपर्यंत मुदत कर्जाप्रमाणेच व्याज लागू असेल.

3.7 जेव्हा ईएमआय (मुद्दल आणि/किंवा व्याज) चे पेमेंट 90 दिवसांपेक्षा जास्त काळ थकीत राहते तेव्हा मुदत कर्जाच्या संबंधात कर्ज खाते सध्याच्या आरबीआय परिपत्रक/नियमानुसार नॉन-परफॉर्मिंग असेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत केले जाईल, म्हणजेच, मूळ देय तारखेपासून सतत डीफॉल्टच्या 91 व्या दिवशी कर्ज खाते एनपीए म्हणून चिन्हांकित केले जाईल. उदाहरणार्थ, जर कर्ज खात्याची देय तारीख 31 मार्च 2021 असेल आणि कर्जदाराने या तारखेसाठी डे-एंड प्रक्रिया चालवण्यापूर्वी संपूर्ण थकबाकी प्राप्त झाली नाही, तर थकीत तारीख 31 मार्च 2021 असेल. जर ते सतत थकीत राहिले तर, 30 एप्रिल 2021 रोजी डे-एंड प्रक्रिया चालू असताना, म्हणजे, सतत थकीत राहून 30 दिवस पूर्ण झाल्यावर हे खाते एसएमए-1 म्हणून टॅग केले जाईल. अशाचप्रकारे, त्या खात्यासाठी एसएमए-1 वर्गीकरणाची तारीख 30 एप्रिल 2021 असेल. तसेच, खाते थकीत राहिल्यास, 30 मे 2021 रोजी डे-एंड प्रक्रिया चालू असताना ते एसएमए 2 म्हणून टॅग केले जाईल, आणि यापुढेही थकीत राहिल्यास, 29 जून 2021 रोजी डे-एंड प्रक्रिया सुरू केल्यावर त्याचे एनपीए म्हणून वर्गीकरण केले जाईल.

3.8 जर कोणत्याही पेमेंटची देय तारीख व्यवसाय दिवस नसेल, तर कर्जदाराकडून त्यानंतरच्या लगेचच असलेल्या व्यवसायाच्या दिवशी रक्कम दिली जाईल.

- 3.9 व्याज, थकीत शुल्क आणि इतर सर्व शुल्क दैनंदिन आधारावर जमा होतील आणि त्यांची गणना वर्षातील 365 दिवस आणि प्रत्यक्षात व्यतीत झालेले दिवस या आधारावर केली जाईल.
- 3.10 कर्जदाराने व्हिझडम फायनान्स ला देय असलेली सर्व रक्कम वैधानिक करांव्यतिरिक्त कोणत्याही कपातीशिवाय अदा करावी. देय रकमेचा व्यवहार पूर्ण झाल्यावरच पेमेंटसाठी क्रेडिट/डिस्चार्ज दिले जाईल.

4. पेमेंट, परतफेड आणि प्रीपेमेंटची पद्धत

- 4.1 कर्जदाराने वेळोवेळी व्हिझडम फायनान्सच्या आवश्यकतेनुसार, नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (डेबिट क्लिअरिंग)/ इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक किंवा इतर क्लिअरिंग आदेश (एकत्रितपणे "एनएसीएच" म्हणून संदर्भित) भारतीय रिझर्व्ह बँक ("आरबीआय") द्वारे कर्जदाराच्या देय रकमेच्या पेमेंटसाठी कर्जदाराच्या बँक खात्यावर अधिसूचित केले जातात. असा एनएसीएच अशा बँकेतून आणि व्हिझडम फायनान्स यांनी मान्य केलेल्या ठिकाणाहून काढला जाईल. कर्जदार प्रथम सादरीकरण / देय तारखांना न चुकता कर्जदाराच्या देय रकमेसाठी सर्व देयके मानेल. कर्जदाराने प्रदान केलेले एनएसीएच कोणत्याही कर्जदाराच्या देय वसुलीसाठी व्हिझडम फायनान्स द्वारे वापरले जाऊ शकते. कर्जदार याद्वारे बिनशर्त आणि अपरिवर्तनीयपणे व्हिझडम फायनान्सला अशा प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या लागू कायद्यांतर्गत परवानगी असलेल्या सर्व कृती करण्यास अधिकृत करतो. कर्जदाराने त्वरीत (आणि कोणत्याही घटनेत सात (7) दिवसांच्या आत) एनएसीएच आणि/किंवा कर्जदाराच्या देय रकमेसाठी अंमलात आणलेली इतर कागदपत्रे त्याच्या विवेकबुद्धीनुसार, वेळोवेळी व्हिझडम फायनान्सला आवश्यक असतील त्या बदलून घेईल.
- 4.2 संबंधित देय तारखांना कर्जदाराच्या देय पेमेंट रकमेसाठी कर्जदाराने नेहमी त्याच्या/तिच्या बँक खात्यात पुरेसा निधी ठेवला पाहिजे. कर्जदार ज्या बँक खात्यातून एनएसीएच जारी केले गेले आहे ते बंद करणार नाही किंवा रद्द करणार नाही किंवा बँकेला किंवा व्हिझडम फायनान्सला एनएसीएच अंतर्गत पेमेंट थांबवण्यासाठी किंवा विलंब करण्याच्या सूचना जारी करणार नाही आणि व्हिझडम फायनान्स अशा कोणत्याही संप्रेषणाची दखल घेण्यास बांधील नाही.
- 4.3 कर्जदार सहमत आहे आणि कबूल करतो की एनएसीएच स्वेच्छेने कर्जदाराच्या देय रकमेसाठी जारी केले गेले आहे आणि कोणत्याही कारणासाठी सुरक्षिततेच्या मार्गाने नाही. कर्जदार हे देखील कबूल करतो की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, 1881 आणि पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ॲक्ट, 2007 अंतर्गत कोणत्याही एनएसीएच चे पालन न करणे हा फौजदारी गुन्हा आहे. कर्जदार प्रत्येक एनएसीएच पालन न होण्यासाठी (केएफएस मध्ये विहित केल्यानुसार) अनादर शुल्क भरण्यास जबाबदार असेल.
- 4.4 कोणताही विवाद किंवा कोणत्याही स्वरूपाचा वाद कर्जदाराला कोणत्याही ईएमआय किंवा इतर रकमेचे पेमेंट रोखून किंवा विलंब करण्यास पात्र करणार नाही आणि व्हिझडम फायनान्सला संबंधित देय तारखांना एनएसीएच सादर करण्याचा अधिकार असेल.
- 4.5 एनएसीएच जारी केले असले तरी, थकबाकी वेळेवर भरण्याची खात्री करण्यासाठी कर्जदार पूर्णपणे जबाबदार असेल.
- 4.6 कर्जदार कबूल करतो आणि सहमत आहे की व्हिझडम फायनान्सला पुढील गोष्टींसाठी जर परिस्थिती अनुरूप आसएल तर पात्र असेल, जसे की ईएमआय मध्ये बदल करणे किंवा वेळापत्रक बदलणे, ज्या प्रक्रियेद्वारे आणि लागू कायद्यांतर्गत परवानगी असेल त्या प्रमाणात आणि/किंवा व्हिझडम फायनान्स त्याच्या विवेकबुद्धीनुसार, कर्जदाराला योग्य सूचना देऊन निर्णय घेऊ शकते आणि या कराराच्या परिशिष्टात काहीही नमूद केले असले तरीही, ईएमआय ज्या तारखेपासून बदलला किंवा पुन्हा शेड्यूल केला गेला असेल त्या तारखेपासून कर्जदाराकडून परतफेड केली जाईल.

- 4.7 कोणत्याही कागदपत्रात काहीही नमूद केलेले असूनही, मुदत कर्ज चालू ठेवणे हे केवळ व्हिझडम फायनान्स च्या आणि पूर्ण विवेकबुद्धीनुसार असेल आणि ते कोणत्याही वेळी, स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार आणि कोणतेही कारण न देता, मुदत कर्जाचे पुनरावलोकन करू शकतात आणि (i) मुदत कर्ज किंवा मुदत कर्जाचा कोणताही वापर न केलेला भाग ताबडतोब बदलणे, समाप्त करणे, कमी करणे, निलंबित करणे किंवा रद्द करणे आणि वित्त पुरवठा दस्तऐवज किंवा लागू कायद्यांतर्गत व्हिझडम फायनान्सला उपलब्ध इतर कोणत्याही अधिकार आणि उपायांचा पूर्वग्रह न ठेवता, मुदत कर्जाचा पुढील कोणताही वापर उपलब्ध करून देणे बंद करणे करू शकतात; आणि/किंवा(ii) मुदत कर्ज देणे रद्द करणे, नाकारणे किंवा नकार देणे करू शकतात. या कलमाच्या अनुषंगाने मुदत कर्ज रद्द करणे, निलंबन करणे किंवा नाकारणे अशा कोणत्याही सूचना दिल्यावर किंवा जारी केल्यावर, कर्जदाराची देय रक्कम कर्जदाराकडून व्हिझडम फायनान्सला देय आणि परतफेड करण्यायोग्य असेल आणि खर्च, कर, फी, व्याज, थकीत शुल्क, शुल्क आणि अशा परतफेडीच्या नोटीसमध्ये व्हिझडम फायनान्सने निर्दिष्ट केलेल्या तारखेला देय असलेली सर्व रक्कम त्यामध्ये समाविष्ट असेल. व्हिझडम फायनान्सद्वारे अशी मागणी केल्यावर, कर्जदाराने 1 (एक) व्यवसाय दिवसाच्या आत, कर्जदाराची संपूर्ण देय रक्कम कोणताही विलंब किंवा हरकत न घेता भरावी. व्हिझडम फायनान्स द्वारे रद्द करणे, निलंबन किंवा नामंजूर नोटीसची सूचना किंवा सेवा ही अंतिम, वाटाघाटी न करण्यायोग्य आणि कर्जदारावर बंधनकारक असेल. कोणतेही रद्दीकरण, निलंबन किंवा नकार कोणत्याही वित्त पुरवठा दस्तऐवजाच्या वैधतेवर परिणाम करणार नाही किंवा अशा वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत असलेल्या दायित्वामधून कर्जदाराची मुक्तता करणार नाही.
- 4.8 व्हिझडम फायनान्सला या कर्जाच्या अटीनुसार देय असलेली आणि देय असलेली कोणतीही पेमेंट आणि कर्जदाराने कर्जदाराच्या प्रती असलेल्या देय रकमेसाठी व्हिझडम फायनान्स योग्य वाटेल त्या क्रमाने विनियोग करण्याचा अधिकार असेल, प्रथम, थकीत ईएमआय साठी, जर असेल तर; दुसरे, व्याजासाठी, तिसरे, मुद्दल आणि शेवटी मुदत कर्जांतर्गत देय असलेले प्रीपेमेंट दंड, खर्च, शुल्क इ. खर्च. येथे काहीही उल्लेखित असले तरी, व्हिझडम फायनान्स कर्जदाराकडून प्राप्त झालेल्या पेमेंट्सच्या विनियोगाच्या पद्धतीत बदल करण्याचा अधिकार त्यांच्या विवेकबुद्धीनुसार आणि त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीने कधीही राखून ठेवतो. पुढे, असा कोणताही विनियोग असूनही, व्हिझडम फायनान्सच्या समाधानासाठी त्याची पूर्ण पुर्तता होईपर्यंत कर्जदार सर्व कर्जदाराच्या देय रकमेसाठी व्हिझडम फायनान्स ला उत्तरदायी राहील.

5. कर्जदाराचे करार, प्रतिनिधित्व आणि हमी

5.1 कर्जदाराने:

- (i) फायनान्सिंग दस्तऐवजांतर्गत त्याच्या सर्व जबाबदाऱ्यांचे पालन करावे आणि त्या पूर्ण कराव्यात.
- (ii) व्हिझडम फायनान्सला वेळोवेळी आवश्यक असलेल्या बँक खात्याच्या स्टेटमेंट्ससह सर्व कागदपत्रे त्वरित व्हिझडम फायनान्सला ला द्या. याशिवाय कर्जदार व्हिझडम फायनान्सला पुढील गोष्टींसह स्वतंत्रपणे संवाद साधण्यासाठी देखील संमती देतो/अधिकृत करतो (i) कोणतीही बँक जिथे कर्जदार खाते ठेवतो आणि बँकेकडून अशा खात्याच्या संदर्भात तपशील आणि विवरण मागणे आणि (ii) कोणत्याही कर्जदाराच्या कोणत्याही नियोक्यासोबत व्हिझडम फायनान्सला आवश्यक वाटेल त्यानुसार, कर्जदाराच्या पतपात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी.
- (iii) कर्जदाराविरुद्ध कोणत्याही खटल्यांविषयी किंवा कायदेशीर कारवाई विषयी व्हिझडम फायनान्सला ताबडतोब सूचित करा.
- (iv) कोणताही गंभीर प्रतिकूल परिणाम किंवा डीफॉल्टची घटना किंवा कर्जदाराच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात विलंब होईल अशा आणि ज्यामुळे गंभीर प्रतिकूल परिणाम किंवा डीफॉल्टची घटना घडू शकते अशा कोणत्याही घटनेबद्दल व्हिझडम फायनान्सला त्वरित सूचित करा.

- (v) भूकंप, पूर, वादळ किंवा टायफून इ. किंवा इतर तत्सम घटनांसारख्या कोणत्याही फोर्स मेजोर किंवा दैवी कृत्याची व्हिझडम फायनान्सला त्वरित द्या;
- (vi) व्हिझडम फायनान्सला कार्यालय/निवास/व्यवसायाच्या ठिकाणाचे स्थान/पत्ता किंवा कोणताही बदल/राजीनामा/समाप्ती/नोकरी/उपजीविका/व्यवसाय बंद झाल्याबद्दल 30 दिवसांच्या आत लेखी माहिती द्या.
- (vii) व्याज आणि इतर थकबाकी आणि शुल्कांसह मुदत कर्जाची पूर्ण परतफेड केल्याशिवाय नोकरी किंवा व्यवसायासाठी भारत सोडू नका किंवा दीर्घकाळासाठी परदेशात राहू नका.
- (viii) ज्या खात्यातून व्हिझडम फायनान्सला ईसीएस जारी करण्यात आले आहे त्या खात्यात पगार आणि/किंवा व्यवसायाची रक्कम जमा करण्याची खात्री करा.
- (ix) मनी लॉडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 यासह लागू कायद्यांचे नेहमी पालन करा.
- (x) टर्म लोनचा वापर फक्त उद्देशासाठी करा.
- (xi) कोणत्याही सरकारी किंवा वैधानिक किंवा नियामक संस्था किंवा प्राधिकरणाला वेळोवेळी देय असलेले सर्व कर, मूल्यांकन, थकबाकी, कर्तव्ये, शुल्क आणि लादलेली रक्कम नियमितपणे भरा; व्हिझडम फायनान्सच्या विनंतीनुसार, फायनान्सिंग दस्तऐवजांचा हेतू पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली कृती करा.
- (xii) कर्जदाराच्या जागेवर आणि/किंवा मालमतेवर कारवाई होत असलेल्या कोणत्याही व्यक्तीची किंवा न्यायालयाच्या इतर प्रक्रियेची माहिती व्हिझडम फायनान्सला त्वरित द्या.
- (xiii) व्यवसायाच्या वेळेत, व्हिझडम फायनान्स किंवा त्याचे अधिकृत प्रतिनिधी किंवा एजंट यांना कर्जदाराच्या व्यवसायाची किंवा निवासस्थानाची तपासणी करण्याची परवानगी द्या. याशिवाय, कर्जदार याद्वारे व्हिझडम फायनान्स आणि त्याच्या अधिकृत प्रतिनिधींना व्यवसायाच्या वेळेत कर्जदाराशी त्याच्या/तिच्या निवासस्थानी संपर्क/भेटण्याची परवानगी देण्यास सहमत आहे.
- (xiv) व्हिझडम फायनान्सच्या पूर्वपरवानगी, विशिष्ट आणि व्यक्त लेखी संमतीशिवाय, कर्जदाराने पुढील गोष्टी करू नयेत (a) कर्ज निर्माण करणे, गृहीत धरणे किंवा इतर कोणत्याही व्यक्तिकडून आणखी कर्ज घेणे; (b) कोणत्याही व्यक्तीला कोणतीही रक्कम उधार देणे किंवा आगाऊ देणे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या दायित्वांच्या संबंधात कोणतीही हमी किंवा सुरक्षा दायित्वे घेणे; (c) अर्जाच्या फॉर्ममध्ये उघड केल्याप्रमाणे कर्जदाराने सध्या चालू व्यवसायात बदल करणे, बंद करणे किंवा वैविध्यपूर्ण करणे किंवा अर्जामध्ये उघड केल्याप्रमाणे सेवानिवृत्त होणे/सध्याच्या नोकरी किंवा व्यवसायातून काढून टाकले जाणे/ राजीनामा देणे; (d) एनएसीएच आदेशाच्या संदर्भात बँक खाते बंद करणे ज्याद्वारे कोणतीही पेमेंट देण्यासाठी सक्षम केले गेले आहे;

5.2 कर्जदार खालीलप्रमाणे व्हिझडम फायनान्ससाठी सादर करतो आणि हमी देतो:

- (i) कर्जदाराने कर्ज अर्जात दिलेली सर्व माहिती आणि इतर कोणत्याही दस्तऐवज, कर्जदाराची पत पात्रता तपासण्यासाठी संबंधित असो किंवा नसो, सत्य आणि बरोबर आहे आणि कोणत्याही प्रकारे दिशाभूल करणारी नाही.;
- (ii) कौटुंबिक उत्पन्नाशी संबंधित कर्जदाराने केलेली घोषणा खरी आणि बरोबर आहे;
- (iii) कर्जदार सर्व लागू कायद्यांतर्गत आर्थिक दस्तऐवज आणि त्याखालील व्यवहार अंमलात आणण्यासाठी आणि पार पाडण्यास सक्षम आणि पात्र आहे;
- (iv) वित्तपुरवठा दस्तऐवजांच्या अंतर्गत दायित्वांची अंमलबजावणी, वितरण आणि कार्यप्रदर्शन कर्जदाराच्या अधिकारांत आहे, कर्जदाराच्या कोणत्याही मालमतेवर बंधनकारक किंवा प्रभावित करणाऱ्या कोणत्याही कराराचे उल्लंघन होणार नाही आणि कोणत्याही लागू कायद्याचे किंवा नियमांचे उल्लंघन करणार नाही;
- (v) कोणतीही अशी असाधारण परिस्थिती उद्भवणार नाही ज्यामुळे कर्जदाराला वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत त्याची

जबाबदारी पूर्ण करणे अशक्य होईल;

- (vi) कर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे, मानसिक स्थिति चांगली आहे, भारताचा रहिवासी आहे आणि करार करण्यास सक्षम आहे.
- (vii) कर्जाच्या अटी हे कर्जदारावर कायदेशीर, वैध आणि बंधनकारक बंधन आहे, त्याच्या अटीनुसार त्याच्या/तिच्याविरुद्ध लागू केले जाऊ शकते.;
- (viii) कर्जदार घोषित करतो की त्याला/तिला हे मुदतीचे कर्ज घेण्यास कोणत्याही कायद्याने प्रतिबंधित केलेले नाही;
- (ix) व्हिझडम फायनान्सच्या हितावर पूर्वग्रहदूषितपणे परिणाम करणारी किंवा कर्जदाराच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम करणारी किंवा वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत त्यांची सर्व किंवा कोणतीही जबाबदारी पार पाडण्याच्या त्याच्या/तिच्या दायित्वावर परिणाम करणारी कोणतीही घटना घडलेली नाही.;
- (x) आर्थिक दस्तऐवजांच्या वैधतेवर किंवा अंमलबजावणीवर गंभीर रित्या विपरित परिणाम करणारी कोणतीही प्रलंबित किंवा धमकीची कारवाई झालेली नाही.
- (xi) कर्जदाराला त्याच्या/तिच्या सर्व जबाबदाऱ्या परिपक्व झाल्यावर पूर्ण करण्याची क्षमता असेल;
- (xii) कर्जदार कोणताही कर किंवा सरकारी देय रक्कम भरण्यात डिफॉल्ट करत नाही;
- (xiii) कर्जदार या कर्ज अटीच्या अटी प्रभावी करण्यासाठी व्हिझडम फायनान्सद्वारे आवश्यक असलेल्या सर्व कृती, कृत्ये आणि गोष्टी करेल;
- (xiv) कर्जदाराविरुद्ध कर्जबाजारीपणा किंवा दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केलेली नाही. पुढे, कर्जदाराने त्याच्या दिवाळखोरी, कर्जबाजारीपणा, किंवा दिवाळखोरी व्यावसायिकाची रिझोल्यूशन प्रोफेशनल किंवा दिवाळखोरी विश्वस्त म्हणून नियुक्तीसाठी किंवा इतर तत्सम अधिकाऱ्यासाठी किंवा त्याच्या/तिच्या सर्व उपक्रम, मालमत्ता आणि मालमत्तांसाठी कोणतीही कारवाई केलेली नाही;
- (xv) कर्जदार पुढील गोष्टींमध्ये गुंतलेला नाही (a) कोणत्याही भ्रष्ट/फसव्या पद्धती/मिळवून/जबरदस्तीच्या पद्धती; (b) मनी लाँड्रिंग; किंवा (c) दहशतवादाला वित्तपुरवठा;
- (xvi) कर्जदाराच्या निवासी आणि अधिकृत पत्त्यांचे तपशील, कर्जदाराने व्हिझडम फायनान्सला दिलेले शेवटचे तपशील वैध आणि टिकणारे आहेत आणि यापैकी कोणताही एक पत्ता पत्रव्यवहारासाठी वैध पत्ता मानला जाईल; आणि
- (xvii) कलम 6 मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे कोणतीही डीफॉल्ट घटना घडलेली नाही किंवा होण्याची शक्यता नाही.
- (xviii) जर व्हिझडम फायनान्स संशयास्पद असेल किंवा सुविधेशी संबंधित चुकीच्या किंवा फसव्या कृतीचे संकेत दिसत असतील तर, व्हिझडम फायनान्स त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे, आवश्यक तपासणी करण्यासाठी अंतर्गत आणि/किंवा बाह्य लेखापरीक्षकाला नियुक्त करू शकते. कर्जदाराला अशी तपासणी सुरू करण्याच्या 7 (सात) दिवस आधी नोटीस दिली जाईल.

5.3 कर्जदार व्हिझडम फायनान्सला कर्जदाराने प्रदान केलेली किंवा अन्यथा व्हिझडम फायनान्सद्वारे या सुविधेच्या उद्देशांसाठी किंवा त्याच्या व्यवसायासाठी योग्य वाटेल अशा पद्धतीने खरेदी केलेली सर्व माहिती वापरण्यासाठी/ साठवण्यासाठी संमती देतो आणि सहमत आहे की व्हिझडम फायनान्स अशी माहिती त्याच्या कंत्राटदारांना, एजंटंना आणि इतर कोणत्याही तृतीय पक्षांना उघड करू शकते. कोणत्याही तृतीय पक्षासह(पक्षांसह) डेटाचे असे शेअरिंग व्हिझडम फायनान्सच्या गोपनीयता धोरणाच्या अधीन असेल जे व्हिझडम फायनान्सच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

5.4 कर्जदाराला याची जाणीव आहे की व्हिझडम फायनान्सने त्यांना उपलब्ध करून दिलेल्या केवायसी दस्तऐवजांच्या आधारे कर्जदाराला थेट किंवा या संदर्भात अधिकृत कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे सुविधा देण्याचे मान्य केले आहे आणि कर्जदाराने कोणत्याही प्रकारे अशी संबंधित माहिती लपवून ठेवली नाही ज्यामुळे कर्जदाराला सुविधा देण्याच्या व्हिझडम फायनान्सच्या निर्णयावर विपरित परिणाम होऊ शकतो.

6. डीफॉल्टच्या घटना

- 6.1 या मुदत कर्जाच्या उद्देशांसाठी खालील कृती/घटना, प्रत्येक कर्जदाराद्वारे "डीफॉल्टची घटना" बनतील:
- (i) कर्जदार देय तारखेला कोणत्याही कर्जदाराच्या देय रकमेचा भरणा करण्यात अयशस्वी ठरले किंवा कोणत्याही कारणास्तव या कर्ज अटीनुसार दिलेल्या कोणत्याही एनएसीएच आदेशाचे किंवा इतर साधनांचे पेमेंट थांबविण्याच्या सूचना जारी केल्या.;
 - (ii) वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत कोणत्याही अटी, करार, प्रतिनिधित्व, हमी, घोषणा किंवा पुष्टीकरण यांचे उल्लंघन;
 - (iii) कर्जदाराने केलेली कोणतीही फसवणूक किंवा चुकीची माहिती किंवा भौतिक माहिती लपविणे ज्यामुळे व्हिझडम फायनान्सच्या कोणत्याही सुविधा मंजूर करण्याच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो.;
 - (iv) कर्जदाराचा मृत्यू, वेडगळपणा किंवा इतर कोणतेही कायमचे अपंगत्व;
 - (v) कर्जदार मुदत कर्जाचा वापर उद्देशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी करतो;
 - (vi) व्हिझडम फायनान्सच्या एकमेव आणि संपूर्ण मतानुसार, कोणत्याही घटना, अटी किंवा परिस्थितीची घटना (कायद्यातील कोणत्याही बदलासह), ज्यामध्ये कर्जदाराची दिवाळखोरी/लिक्विडेशन/कर्जबाजारीपणा किंवा त्याच्या कोणत्याही मालमत्तेची संलग्नता/प्रतिबंध यासह कोणत्याही कार्यवाही किंवा कारवाईची मर्यादा समाविष्ट आहे;
 - (vii) कर्जदाराने कोणतेही बनावट दस्तऐवज सादर करणे;
 - (viii) कर्जदार फायनान्सिंग डॉक्युमेंट्स नाकारतो किंवा फायनान्सिंग डॉक्युमेंट्स नाकारण्याचा इरादा दर्शवणारी कोणतीही कृती किंवा गोष्ट करतो किंवा करायला लावतो.
 - (ix) कर्जदाराचे सर्व उपक्रम किंवा मालमत्ता किंवा त्यातील हितसंबंध सरकारच्या अधिकाराद्वारे जप्त, राष्ट्रीयकृत, ताब्यात घेणे किंवा अनिवार्यपणे अधिग्रहित केले जातात;
 - (x) कर्जदाराला जाणूनबुजून डीफॉल्टर असे घोषित केले आहे किंवा कर्जदार देय आणि पेयेबल असलेले कोणतेही कर्ज फेडण्यास अपयशी झाला आहे, किंवा कर्जदारास कोणत्याही लागू कायद्याच्या उद्देशाने असे समजले जाते/ लिखित स्वरूपात कबूल केले जाते की त्याचे/तिचे कर्ज थकीत असल्याने ते फेडण्यास अक्षम आहेत, किंवा, कर्जदाराने कोणत्याही कर्जदाराशी त्याच्या कोणत्याही कर्जाच्या पुनर्रचना किंवा पुनर्रचनासाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.
 - (xi) मुदत कर्ज प्रदान करणे यापुढे लागू कायद्यांनुसार शक्य नसणे किंवा कर्जाच्या अटी त्याच्या अटीनुसार प्रभावी नसणे किंवा कर्जदाराने इतर कोणत्याही कारणास्तव त्याच्या अटीनुसार कुचकामी असल्याचा आरोप करणे किंवा कर्जदाराने वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत त्याची कोणतीही जबाबदारी पार पाडणे बेकायदेशीर आहे किंवा तसे होऊ शकणे.
 - (xii) व्हिझडम फायनान्सच्या स्वतःच्या मते कर्जदाराच्या देय रकमेची परतफेड धोक्यात आणणारी कोणतीही इतर घटना घडणे.

6.2 डीफॉल्टची घटना घडली आहे की नाही याबद्दल व्हिझडम फायनान्सचा निर्णय कर्जदारावर बंधनकारक असेल.

7. डीफॉल्टचे परिणाम

- 7.1 डीफॉल्टच्या कोणत्याही घटना घडल्यानंतर आणि त्यानंतर कधीही, व्हिझडम फायनान्सला मुदत कर्जाच्या संदर्भात सर्व रक्कम बाकी घोषित करण्याचा अधिकार असेल, परंतु ते देय असो वा नसो, ताबडतोब परतफेड

करण्यायोग्य आणि कर्जदाराने 15 (पंधरा) दिवसांच्या आत ही देयके देण्यात अयशस्वी झाल्यास, व्हिझडम फायनान्स स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, कर्जदार किंवा त्यांच्या मालमतेविरुद्ध कोणतीही निषिद्ध सवलत किंवा संलग्नक मिळविण्यासह कोणत्याही लागू कायद्यांतर्गत व्हिझडम फायनान्सला उपलब्ध असणारे कोणतेही अधिकार किंवा उपाय यांचा वापर करू शकतो.

- 7.2 व्हिझडम फायनान्स कायद्याने परवानगी दिलेले कोणतेही अधिकार, शक्ती किंवा उपाय वापरू शकतो, ज्यामध्ये खटल्याद्वारे, इक्विटीमध्ये किंवा कायद्याने कारवाई करून किंवा दोन्ही किंवा अन्यथा, वित्तपुरवठा दस्तऐवजांमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही कराराच्या, अटी किंवा मुदतीच्या विशिष्ट कामगिरीसाठी किंवा वित्तपुरवठा दस्तऐवजांमध्ये आणि/किंवा कर्जदार म्हणून प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकाराच्या किंवा अधिकाराच्या वापरासाठी केला जाईल.
- 7.3 कर्जदार सर्व कायदेशीर आणि इतर खर्च आणि पूर्वगामी चुकांमुळे किंवा व्हिझडम फायनान्स उपायांच्या वापरामुळे होणारे खर्च भरण्यासाठी देखील जबाबदार असेल.
- 7.4 व्हिझडम फायनान्स, त्याच्या विवेकबुद्धीनुसार, कर्जदाराने कोणतेही चुकीचे सादरीकरण केले आहे आणि/किंवा कोणतेही बनावट दस्तऐवज किंवा बनावट डेटा व्हिझडम फायनान्स ला सादर केला आहे यावर विश्वास ठेवण्यासाठी पुरेशी कारणे असतील तर व्हिझडम फायनान्सला इतर कोणतेही अधिकार उपलब्ध असूनही, व्हिझडम फायनान्स कोणत्याही वेळी कर्जदाराविरुद्ध फौजदारी कार्यवाही किंवा इतर कोणतीही योग्य कारवाई करण्यास पात्र असेल.
- 7.5 व्हिझडम फायनान्सला कर्जदाराद्वारे सर्व न भरलेल्या ईएमआयच्या बरोबरीने लिक्विडेटेड नुकसान भरण्याची आवश्यकता असू शकते, जे डीफॉल्टच्या घटनेच्या अनुपस्थितीत, कर्जदाराने संपूर्ण मुदतीसाठी पे केले असते. व्हिझडम फायनान्स \कर्जदाराकडून व्हिझडम फायनान्सच्या कोणत्याही पैशांविरुद्ध सेट ऑफ करण्याचा अधिकार वापरू शकतो आणि कर्जदाराकडून कर्जदाराची देय रक्कम वसूल करण्यासाठी व्हिझडम फायनान्सकडे असलेली कर्जदाराची सर्व खाती एकत्र करू शकतात. व्हिझडम फायनान्सला वित्त पुरवठा दस्तऐवजांतर्गत प्रदान केलेले सर्व अधिकार आणि हक्क हे व्हिझडम फायनान्सकडे कर्जदाराच्या प्रती कर्जदार म्हणून असलेल्या कोणत्याही अधिकारांच्या अतिरिक्त आणि पूरक असतील जे सध्या लागू आहेत आणि सुरक्षितता दस्तऐवज आहेत आणि त्यांचा अवमान केला जाणार नाही.

8. प्रकटीकरण

- 8.1 कर्जदार व्हिझडम फायनान्सला कर्जदाराशी संबंधित सर्व माहिती आणि डेटा, मुदत कर्ज, कर्जदाराद्वारे अशा तृतीय पक्षांना/एजन्सींना डीफॉल्ट केले असल्यास, जसे की व्हिझडम फायनान्स खुलासा करणे योग्य आणि आवश्यक वाटेल आणि आरबीआय द्वारे अधिकृत केले जाईल हे मान्य करतो आणि अधिकृत करतो आणि यामध्ये क्रेडिट माहिती कंपन्यांचा देखील अंतर्भाव असेल. व्हिझडम फायनान्स/तृतीय पक्ष/आरबीआय द्वारे त्यांना योग्य वाटेल आणि लागू कायद्यांनुसार अशी माहिती वापरण्यासाठी कर्जदार स्वीकारतो आणि अधिकृत करतो. डीफॉल्टची घटना घडल्यानंतर, व्हिझडम फायनान्स आणि अशा एजन्सींना लागू कायद्यांनुसार, अटीविरहित अधिकार असतील, कर्जदार/किंवा त्याचे संचालक/भागीदार/सह-अर्जदार यांचे नाव, जसे लागू आहे, 'डीफॉल्टर' म्हणून व्हिझडम फायनान्स/आरबीआय/इतर अधिकृत एजन्सी यांनी दिलेल्या रीतीने आणि त्यांच्या पूर्ण विवेकबुद्धीनुसार वर्तमानपत्रे, मासिके आणि सोशल मीडियामध्ये उघड करणे किंवा प्रकाशित केली जाऊ शकतात. डीफॉल्टची घटना घडल्यानंतर पुढे, व्हिझडम फायनान्स आणि अशा एजन्सींना लागू कायद्यांनुसार, पुढील गोष्टींसाठी अपात्र अधिकार असतील, जसे की कर्जदार/किंवा त्याचे संचालक/भागीदार/सह-अर्जदार यांचे नाव, जसे लागू असेल, अशा पद्धतीने आणि अशा माध्यमातून 'डीफॉल्टर' म्हणून जाहीर करणे किंवा प्रकाशित

करणे जे व्हिझडम फायनान्स/आरबीआय/ इतर अधिकृत एजन्सी यांना त्यांच्या पूर्ण विवेकबुद्धीनुसार वर्तमानपत्रे, मासिके आणि सोशल मीडियासह योग्य वाटू शकतात असे असेल.

- 8.2 कर्जदार व्हिझडम फायनान्सला माहितीची देवाणघेवाण आणि/किंवा माहिती आता किंवा भविष्यात उघड करण्यासाठी तसेच कर्जदाराला आणि/किंवा त्याच्या कारणामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी जबाबदार धरणार नाही. या कलमाच्या तरतुदी जीसीच्या समाप्ती आणि कर्जदाराच्या देय परतफेडीपर्यंत टिकून राहतील.

9. संकीर्ण

- 9.1 व्हिझडम फायनान्सच्या नोंदींमध्ये केलेल्या नोंदी अस्तित्वाचा आणि कर्जदाराच्या देय रकमेचा निर्णायक पुरावा असतील आणि व्हिझडम फायनान्सद्वारे सादर केलेल्या देय रकमेचे कोणतेही विवरण कर्जदाराद्वारे स्वीकारले जाईल आणि त्यावर बंधनकारक असेल.
- 9.2 एकापेक्षा जास्त कर्जदारांनी कोणत्याही सुविधेसाठी संयुक्तपणे अर्ज केला असल्यास, कर्जदाराच्या देयांच्या परतफेडीसाठी कर्जदाराचे दायित्व संयुक्त आणि विभक्त असेल.
- 9.3 कर्जदार सर्व कागदपत्रे आणि दुरुस्त्या पूर्ण करेल आणि व्हिझडम फायनान्सला आवश्यकता असल्यानुसार व्हिझडम फायनान्स सह पुढील गोष्टींसाठी सहकार्य करेल (i) कोणत्याही आरबीआय मार्गदर्शक तत्वांचे/ निर्देशांचे पालन करणे किंवा (ii) व्हिझडम फायनान्सला वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत अधिकारांचा पूर्ण लाभ देणे. उपरोक्त गोष्टींशी पूर्वग्रह न ठेवता कर्जदार याद्वारे अपरिवर्तनीयपणे संमती देतो की असे करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, असे बदल आर्थिक दस्तऐवजांमध्ये समाविष्ट केले गेले आहेत असे मानले जाईल आणि कर्जदारावर बंधनकारक असतील.
- 9.4 कोणत्याही सुविधेचे कोणतेही निलंबन किंवा ती संपुष्टात आली तरीही, वित्त पुरवठा दस्तऐवजानुसार व्हिझडम फायनान्सचे सर्व अधिकार आणि उपाय कर्जदाराच्या देय रकमेची व्हिझडम फायनान्स द्वारे पूर्ण प्राप्ती होईपर्यंत टिकून राहतील.
- 9.5 कर्जदार कबूल करतो की व्याज दर, थकीत शुल्क आणि देय असलेले इतर शुल्क आणि किंवा कर्जदाराने फायनान्सिंग दस्तऐवजांतर्गत अदा करण्यास सहमती दिली आहे आणि त्याला/तिला पटण्यायोग्य आणि स्वीकार्य आहेत.
- 9.6 कर्जदार हे स्पष्टपणे जाणतो आणि स्वीकारतो की व्हिझडम फायनान्स, स्वतः किंवा त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांद्वारे अशा क्रिया करण्याच्या अधिकारांवर पूर्वग्रह न ठेवता, व्हिझडम फायनान्स निवडेल त्या पद्धतीने एक किंवा अधिक तृतीय पक्षांची (यापुढे "सेवा प्रदाता" म्हणून संदर्भित) नियुक्ती करण्याचे पूर्ण सामर्थ्य आणि अधिकार असेल आणि अशा पक्षाला त्यांना वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत प्राप्त असलेली सर्व किंवा त्याची कोणतीही कार्ये, अधिकार आणि सामर्थ्य सोपविणे जी कर्जदार प्रशासनाशी संबंधित माहितीचे सोर्सिंग, ओळख आणि पडताळणी, सुविधेचे निरीक्षण आणि सर्व कायदेशीर कृत्ये, कार्ये, प्रकरणे आणि त्यांच्याशी संबंधित आणि आनुषंगिक गोष्टी करणे आणि अंमलात आणणे यासह नोटीस पाठवणे, कर्जदाराशी संपर्क साधणे, कर्जदाराकडून व्हिझडम फायनान्स च्या नावे रोख / धनादेश / मसुदे / मंजूरी आदेश प्राप्त करणे या संदर्भात असतील. या संदर्भात, व्हिझडम फायनान्स अशा सेवा प्रदात्याला व्हिझडम फायनान्स यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे सर्व कृत्ये, कार्ये, प्रकरणे आणि त्यांच्याशी निगडित किंवा आनुषंगिक गोष्टी करण्यासाठी आणि अंमलात आणण्याचे अधिकार आणि अधिकार देखील देऊ शकते. अशा सेवा प्रदात्याच्या सहभागाबाबत कर्जदाराला ईमेल/संदेशाद्वारे आगाऊ सूचित केले जाईल. कर्जदार अशा प्रतिनिधी मंडळाला जाणतो, स्वीकारतो आणि संमती देतो.
- 9.7 कर्जदार याद्वारे व्हिझडम फायनान्सला पुढील गोष्टींसाठी अधिकृत करतात जसे की उत्पन्नाचा पुरावा

कागदपत्रे, निवासी कागदपत्रे,पत्त्याचा पुरावा दस्तऐवज, ओळख दस्तऐवज आणि वैयक्तिक आणि आर्थिक माहिती असलेली इतर कागदपत्रे यासह सर्व माहिती आणि दस्तऐवजांची पडताळणी करणे जी त्यांनी कोणतीही सुविधा मिळवण्यासाठी सबमिट केली आहे आणि याशिवाय ती व्हिझडम फायनान्स द्वारे त्यानंतर साठवून ठेवण्यास देखील संमती देतात.

- 9.8 कर्जदार व्हिझडम फायनान्सला कर्जदाराचा पॅन क्र./पॅन कार्डची प्रत, इतर ओळखीचा पुरावा आणि बँक खाते तपशील वेळोवेळी मिळविण्यासाठी आणि ब्युरो अहवाल आणि व्हिझडम फायनान्स ला योग्य वाटेल तेव्हा असे इतर अहवाल तयार/प्राप्त करण्यासाठी कबूल करतो आणि अधिकृत करतो. कर्जदार येथे याद्वारे अशी देखील संमती देतो आणि Whizdm फायनान्सला यांना आधार ई-केवायसी द्वारे किंवा अन्यथा केवायसी सत्यापन करणे आणि त्यांच्या वतीने यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कृती करणे किंवा अन्यथा आधार ई-केवायसीच्या मार्गाने अशा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करणे आणि अशी माहिती कोणत्याही प्राधिकरणासह सामायिक करणे आणि योग्य वाटेल त्या पद्धतीने अशी माहिती संग्रहित करणे यासाठी अधिकृत करतो.
- 9.9 कोणतीही घटना घडणे, परिस्थिती, बदल, वस्तुस्थिती माहिती, दस्तऐवज, अधिकृतता, कार्यवाही, कायदा, वगळणे, दावे, उल्लंघन, डिफॉल्ट किंवा अन्यथा यासह कोणत्याही प्रकरणाच्या गंभीरते बद्दल व्हिझडम फायनान्स आणि कर्जदार यांच्यात कोणतेही मतभेद किंवा विवाद झाल्यास, व्हिझडम फायनान्सचे वरीलपैकी कोणत्याही वस्तुस्थितीबद्दलचे मत अंतिम असेल आणि ते कर्जदाराला बंधनकारक असेल.
- 9.10 कर्जदार आणि व्हिझडम फायनान्स कर्जाच्या अटींवर नवीन सुविधा देण्यावर आणि व्हिझडम फायनान्सला आवश्यक असणाऱ्या कर्जदाराकडून पुढील पत्र/हमीपत्र पूर्ण करण्यावर परस्पर सहमत होऊ शकतात.

10. माफी

व्हिझडम फायनान्सचे अयशस्वी किंवा करारांतर्गत कोणतेही अधिकार, सामर्थ्य, विशेषाधिकार किंवा उपाय वापरण्यात विलंब झाल्यास ते माफी किंवा त्यासाठी मुकसमंती म्हणून काम करणार नाही, किंवा कोणत्याही अधिकार, सामर्थ्य, विशेषाधिकार किंवा उपायाचा कोणताही एकल किंवा आंशिक वापर इतर कोणत्याही अधिकार, शक्ती, विशेषाधिकार किंवा उपायांचा पुढील वापर किंवा वापर प्रतिबंधित करणार नाही.

कर्जदाराला स्पष्टपणे समजते की कर्जदार आणि व्हिझडम फायनान्स यांच्यातील संबंध पूर्णपणे आर्थिक आहे आणि या कराराच्या अटीपर्यंत मर्यादित आहे आणि व्हिझडम फायनान्स द्वारे प्रदान केलेल्या किंवा भविष्यात प्रदान केल्या जाणाऱ्या कोणत्याही सेवेच्या संदर्भात नाही. त्यानुसार, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या तरतुदी या करारामुळे किंवा त्याच्या संबंधात उद्भवलेल्या कोणत्याही व्यवहाराला लागू होणार नाहीत.

11. विच्छेदनक्षमा

कर्जदार कबूल करतो की या वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत त्याची/तिची प्रत्येक जबाबदारी स्वतंत्र आहे आणि बाकीच्यांपासून विभक्त आहे.

12. शासित कायदा आणि अधिकार क्षेत्र

- 12.1 सर्व सुविधा आणि वित्तपुरवठा दस्तऐवज भारताच्या कायद्यांनुसार शासित आणि तयार केले जातील.
- 12.2 याच्या विरुद्ध काहीही असले तरी, या करारातून जन्मास येणारे आणि/किंवा यासंबंधित कोणतेही वाद, विवाद आणि/किंवा संबंधित दावे, त्याची रचना, व्याख्या, अर्थ, व्याप्ती, कार्य, परिणाम आणि/किंवा वैधता यासह ("विवाद"), विवाद निराकरण नियमांनुसार ("नियम"), स्वतंत्र संस्था, प्रीसॉलव्ह360 द्वारे प्रशासित लवादाद्वारे

निराकरण केले जाईल. पक्ष सहमत आहेत की लवाद हा नियमांनुसार नियुक्त केलेल्या एकमेव लवादासमोर असेल. लवादाचे न्यायिक आसन बेंगलोर, भारत असेल. लवादाची भाषा इंग्रजी असेल. लवादाच्या कार्यवाहीचे नियमन करणारा कायदा हा भारतीय कायदा असेल. लवादाचा निर्णय अंतिम असेल आणि पक्षांना बंधनकारक असेल. वरील गोष्टींच्या अधीन राहून, सीटवरील सक्षम न्यायालयांना विशेष अधिकार क्षेत्र असेल.

12.3 पक्ष सहमत आहेत की लवादाची कार्यवाही प्रीसॉल्व्ह360 (<https://presolv360.com/>) च्या ऑनलाइन विवाद निराकरण ("ओडीआर") प्लॅटफॉर्मद्वारे आभासी पद्धतीने पार पाडण्यात येतील आणि, अशा उद्देशासाठी, उपलब्ध ईमेल पते आणि/किंवा मोबाईल नंबर, प्रदान केलेले किंवा अन्यथा करारामध्ये संदर्भित केले जातील. लवादाच्या संपूर्ण कार्यवाहीदरम्यान अशा संस्थेच्या ईमेल पत्त्यात आणि/किंवा मोबाईल क्रमांकामध्ये कोणताही बदल झाल्यास प्रत्येक पक्ष अशा संस्थेला सूचित करण्यासाठी जबाबदार असेल. लवादाच्या मतानुसार लवादाची कार्यवाही अक्षरशः प्रशासित केली जाऊ शकत नाही, कार्यवाही प्रत्यक्षरित्या चालविली जाईल, आणि कार्यवाहीचे ठिकाण पक्षकारांच्या सोयीसह खटल्याच्या परिस्थितीचा विचार करून लवादाद्वारे निर्धारित केले जाईल.

12.4 याशिवाय, सध्याचे कलम वित्तपुरवठा दस्तऐवजांच्या समाप्तीपर्यंत टिकून राहील. आर्थिक दस्तऐवजांमुळे उद्भवलेल्या कोणत्याही किंवा सर्व विवादांवर बेंगळूरु, भारत येथील न्यायालयांना विशेष अधिकार क्षेत्र (लवादाच्या कार्यवाहीच्या अधीन जे बेंगळूरु, भारत येथे देखील आयोजित केले जातील) असेल.

13. सूचना

13.1 आर्थिक दस्तऐवजांच्या संदर्भात कर्जदाराला देण्यात येणारी कोणतीही सूचना कर्जदाराला दिल्यास किंवा नोंदणीकृत पोस्टाने कर्जदाराच्या विद्यमान किंवा शेवटच्या ज्ञात व्यवसायाच्या किंवा खाजगी पत्त्यावर पाठविल्यास ती वैधपणे दिली गेली आहे असे मानले जाईल. नोंदणीकृत पोस्टाने पाठवलेली अशी कोणतीही नोटीस कर्जदाराला पोस्ट केल्यापासून 48 तासांमध्ये प्राप्त झाल्याचे मानले जाईल. व्हिझडम फायनान्सला कोणतीही नोटीस व्हिझडम फायनान्सद्वारे वर नमूद केलेल्या पत्त्यावर प्राप्त झाल्यासच ती वैध मानली जाईल.

14. नियुक्ती

14.1 कर्जदाराला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीला वित्त पुरवठा दस्तऐवजांतर्गत त्यांचे सर्व किंवा कोणतेही अधिकार किंवा दायित्व किंवा कर्तव्ये संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे हस्तांतरित करण्याचा किंवा नियुक्त करण्याचा किंवा व्हिझडम फायनान्सच्या पूर्व लेखी संमतीशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या बाजूने कोणतेही तृतीय-पक्षाचे स्वार्थ निर्माण करण्याचा अधिकार असणार नाही.

14.2 व्हिझडम फायनान्सला कर्जदाराच्या पूर्व लेखी संमतीशिवाय किंवा अशा इतर प्रकारे आणि व्हिझडम फायनान्स निश्चित करेल त्या पद्धती आणि अटीनुसार वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत (संपूर्ण किंवा अंशतः आणि सहभाग अधिकार मंजूर करून) त्याचे सर्व किंवा कोणतेही फायदे, अधिकार, बंधने, कर्तव्ये आणि/किंवा दायित्वे कोणत्याही प्रकारे विकणे, हस्तांतरित करणे, नियुक्त करणे किंवा सुरक्षित करणे यासाठी पात्र असेल, असे हस्तांतरण, नियुक्ती किंवा सिक्युरिटायझेशन झाल्यास, कर्जदार अशा नियुक्ती किंवा हस्तांतरणकर्त्याला वित्तपुरवठा दस्तऐवजांतर्गत त्यांचे दायित्व पार पाडेल आणि त्यास जबाबदार असेल. अशा परिस्थितीत, व्हिझडम फायनान्सने असे करण्यास सांगितले असल्यास कर्जदार उर्वरित एनएसीएच हस्तांतरणकर्ता/नियुक्ताच्या नावे करेल.

15. नुकसानभरपाई

- 15.1 कर्जदार याद्वारे व्हिझडम फायनान्स, त्याचे कर्मचारी, प्रतिनिधी आणि सल्लागार यांना वेळोवेळी आणि कोणत्याही दायित्व, दावा, तोटा, निर्णय, नुकसान, किंमत किंवा खर्चाच्या प्रती (मर्यादेशिवाय, वाजवी वकीलाची फी आणि खर्चासह) नुकसान भरपाई देईल, त्यांचा बचाव करेल आणि कोणत्याही हानि पासून बचाव करेल जे वित्त पुरवठा दस्तऐवजांमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही नियम व अटी आणि दायित्वांचे जाणून घेणे किंवा पालन करणे यामुळे कर्जदाराच्या कोणत्याही अपयशाचा परिणाम म्हणून किंवा त्याच्या परिणामी किंवा डीफॉल्टची घटना किंवा व्हिझडम फायनान्स द्वारे वित्त पुरवठा दस्तऐवजांतर्गत कोणत्याही अधिकारांचा वापर, सुरक्षेच्या कोणत्याही अंमलबजावणीसाठी किंवा कर्जदाराच्या देय रकमेच्या वसुलीसाठी झाले आहेत.

16. तक्रार निवारण

कर्जदाराला या सुविधेबाबत किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही समस्या असल्यास, कर्जदार कोणत्याही कामकाजाच्या दिवशी (सोमवार ते शुक्रवार - सार्वजनिक सुट्टी वगळता) सकाळी 10:00 ते संध्याकाळी 06:00 दरम्यान ग्राहक सेवा टीमसोबत संपर्क साधू शकतो:

नोंदणीकृत ई-मेल	customercare@whizdmfinance.com
कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्ट/कुरियर किंवा वैयक्तिक भेट	व्हिझडम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड १७/१, ३ रा मजला, द अँड्रेस बिल्डिंग, आउटर रिंग रोड, मराठाहल्ली, कडुबिसेनाहल्ली, बेंगळुरु - ५६०१०३
फोन क्रमांक	080-69501313

तक्रार निवारण प्रक्रियेच्या वाढीसाठी आणि अधिक तपशीलांसाठी, वेबसाइट लिंक - <https://whizdmfinance.com/grievance-redressal/>

17. स्वीकृती

मला/आम्हाला माहिती आहे की व्हिझडम फायनान्स या जीसीचा पक्ष तेव्हाच बनण्यास सहमत आहे जेव्हा व्हिझडम फायनान्स धोरणाच्या अनुषंगाने मी/आम्ही जीसी मध्ये भरलेल्या सर्व अटी आणि तपशीलांसह आणि इतर वित्तपुरवठा दस्तऐवजांमध्ये त्यांचे समाधान झाले असेल. मी/आम्ही सहमत आहोत की हे जीसी व्हिझडम फायनान्स चे अधिकृत अधिकारी बेंगळुरु येथे त्यावर स्वाक्षरी करतील किंवा पहिल्या वितरणाच्या तारखेला, यापैकी जे आधी असेल त्या तारखेला कायदेशीररित्या निश्चित केले जाईल आणि बंधनकारक होईल.

“मी स्वीकारतो” वर क्लिक करून, कर्जदार या जीसी वर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी करतो आणि त्याच्या अटींना कायदेशीररित्या बांधील असण्यास सहमती देतो. या जीसीची कर्जदाराची स्वीकृती खालीलप्रमाणे असेल: (i) कर्जदाराचा करार अपरिवर्तनीयपणे स्वीकारणे आणि या जीसी मध्ये नमूद केलेल्या सर्व नियम व अटींना बिनशर्त बांधील राहणे; आणि (ii) कर्जदाराची पोचपावती आणि पुष्टी की हे जीसी (वित्त पुरवठा दस्तऐवजांसह) कर्जदाराने व्यवस्थित वाचले आहे आणि पूर्णपणे समजून घेतले आहे.